

PDSL/SE/2022-23/213

January 25, 2023

<b>Listing Department</b> <b>National Stock Exchange of India Limited</b> Exchange Plaza, C-1 Block G, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai -400 051 <b>Scrip Symbol: PDSL</b>	<b>Corporate Relationship Department</b> <b>BSE Limited</b> Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai- 400001 <b>Scrip Code: 538730</b>
---	--

**Re.:** INE111Q01021**Sub:** Submission of Clipping of the Audited Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31, 2022, published in Newspaper(s) under Regulation 47(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015

Dear Sir/Madam,

In terms of Regulation 47(1)(b) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the Financial Results of the Company have to be published in at least one English language Daily Newspaper and in one Daily Newspaper published in the language of the region, where the registered office of the listed entity is situated within 48 hours of conclusion of the Board Meeting.

Accordingly, please find enclosed herewith the clippings of the extract of Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) for the Quarter and Nine Months ended December 31, 2022, published in the following newspapers today, i.e., January 25, 2023 -

- i. Economic Times (All India Edition);
- ii. Business Standard (All India Edition); and
- iii. Mumbai Lakshadeep (Mumbai Edition)

We request you to kindly take the above information on record for the purpose of dissemination to the shareholders.

Thanking you,

Yours faithfully,  
for **PDS Limited**  
(Erstwhile PDS Multinational Fashions Limited)

**Abhishekh Kanoi**  
**Head of Legal & Company Secretary**  
**ICSI Membership No.: F-9530**

Encl.: a/a



INSURERS' ALLEGED COMMISSION MALPRACTICES

# Transactions of Over ₹12k crore Under I-T Lens

Insurers allegedly used shell cos to pay higher commissions to agents than the cap set by regulator

Rashmi Rajput @timesgroup.com

Mumbai: Transactions of more than ₹12,000 crore are under the scanner of the income-tax department that is probing several commission agents of insurance companies over alleged tax evasion, people in the know told ET.

These transactions were made by alleged shell companies that insurance companies allegedly used to pay much higher commissions to agents than the cap set by the insurance regulator, they said. In November last year, the department had conducted searches on premises linked to the agents after goods & services tax (GST) authorities informed the insurance regulator about alleged malpractices by more than a dozen insurance companies while allocating commissions to their agents.

The Directorate General of GST Intelligence (DGGI) has been investigating these companies for allegedly showing bogus expenses made to shell entities to pay excess commissions, a senior government official told ET. "So, while nearly 15% was paid through legitimate channels, the extra amount was routed to firms and showed as marketing or advertising expenses. These companies raised fake invoices, and GST is the only law which treats a fake invoice as a document," the official alleged.

**Case File**  
Last Nov, authorities conducted searches on premises linked to commission agents

GST authorities informed the insurance regulator about alleged malpractices by over a dozen insurers while allocating commissions to agents

**Industry execs say authorities had wrongly interpreted marketing, sales expenses as commission**

"The current findings are on searches (by the income-tax department) on the commission agents. Once they are investigated, depending on the probe findings, the (insurance) companies will also be asked to explain," the person added.

Another person privy to the investigation claimed, "These shell entities were probed and in certain cases they have confessed that they had not provided any advertisement or promotional service. The investigation of these expenses revealed that these were bogus expenses and nothing but accommodative entries. The statements are part of the ongoing investigations."

In the GST case, insurance industry executives claimed that the authorities had wrongly interpreted marketing and sales-related expenses as commission on services and were seeking tax. Some of these insurance companies had approached the finance ministry, seeking a resolution to what they view as legal differences on the interpretation of the GST statute, industry insiders had said. DGGI's Mumbai unit had conducted inspections on some companies and summoned their executives, as ET reported on November 12, 2022, citing people in the know.

**यूको बैंक UCO BANK**  
(भारत सरकार का उपक्रम) (A Govt. of India Undertaking)  
Head Office : 10, B.T.M. Sarani, Kolkata - 700 001.  
सम्मान आपके विश्वास का Honours Your Trust

75 Azadi Ka Amrit Mahotsav

Advances 20.35% (Y-o-Y)

Deposit 11.14% (Y-o-Y)

GNPA 5.63%

Net NPA 1.66%

Net Profit 110.37% (Y-o-Y)

Clocked Highest Quarterly Net Profit Rs. 653 Crore

Total Business 11.14% (Y-o-Y)

Clocked Highest Business of Rs. 3.94 Lakh Crore by the Bank

UCO Home Loan

UCO Dream Car Loan

Give wings to your aspiration UCO Education Loan

UCO Udyog Bandhu

80 Years of The Nation's Trust 1943-2023

REVIEWED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER, 2022							
Sl. No.	Particulars	STANDALONE			CONSOLIDATED		
		Quarter Ended 31.12.2022 (Reviewed)	Quarter Ended 31.12.2021 (Reviewed)	Year Ended 31.03.2022 (Audited)	Quarter Ended 31.12.2022 (Reviewed)	Quarter Ended 31.12.2021 (Reviewed)	Year Ended 31.03.2022 (Audited)
1.	Total Income from Operations (net)	545060	463844	1808215	545060	463844	1808215
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	102148	79168	175037	102148	79168	175037
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	102148	79168	175037	102148	79168	175037
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	65297	31039	92976	65405	31039	89492
5.	Total Comprehensive income for the period (comprising Profit/Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)						
6.	Paid Up Equity Share Capital	1195596	1195596	1195596	1195596	1195596	1195596
7.	Reserves (excluding Revaluation Reserves)	1043085	863631	890535	1029382	852816	878059
8.	Securities Premium Account	362571	362571	362571	362571	362571	362571
9.	Net Worth	1311022	1062128	1102539	1297319	1051313	924411
10.	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	0.07	0.21	0.19	0.07	0.21	0.19
11.	Debt Equity Ratio	0.88	0.61	0.57	0.88	0.61	0.68
12.	Earning Per Share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations)-						
	1. Basic :	0.55	0.26	0.80#	0.55	0.26	0.77#
	2. Diluted :	0.55	0.26	0.80#	0.55	0.26	0.77#
13.	Capital Redemption Reserve	-	-	-	-	-	-
14.	Debt Redemption Reserve	-	-	-	-	-	-

## Apollo Pipes Limited

CIN: L65999DL1985PLC022723  
Regd. Office: 37, Hargobind Enclave, Vikas Marg, Delhi - 110092  
Corp. Office: Plot No. A- 140, Sector 136, Noida, U.P. - 201301  
Email: compliance@apollopipes.com, Website: www.apollopipes.com

**APL APOLLO**  
PIPING SYSTEMS  
Made for life

### Extract of Statement of Un-audited Financial Results for Quarter and Nine months ended December 31, 2022

(Figure ₹ in Lakhs except EPS)

S. No.	Particulars	Current Quarter ended 31.12.2022	Corresponding Quarter ended 31.12.2021	Nine months ended 31.12.2022
		Un-audited	Un-audited	Un-audited
1.	Total Income from Operations	23,667.95	19,084.59	66,258.75
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	661.30	1,538.90	1,258.92
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	661.30	1,538.90	1,258.92
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	486.48	1,136.01	888.72
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	487.42	1,139.69	4,071.14
6.	Equity Share Capital	3,932.82	3,932.82	3,932.82
7.	Other Equity (Reserves)	-	-	-
8.	Earning Per Share (face value of Rs. 10/- each, not annualised for quarterly figures)			
	Basic:	1.24	2.89	2.26
	Diluted:	1.24	2.89	2.26

- Notes:**
- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) (www.bseindia.com and www.nseindia.com) and Company's website "www.apollopipes.com".
  - The impact on net profit/loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.
  - # - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable.

Place: Noida  
Date: 24 January, 2023

For Apollo Pipes Limited  
Sd/- Sameer Gupta  
Managing Director



CPVC | uPVC | AGRI | SWR | PPR-C | ADHESIVES | BATH FITTINGS | WATER TANKS

**APOLLO PIPES LIMITED**  
(An ISO 9001-2015 Certified Company)

TOLL FREE NO. 1800-121-3737  
we care@apollopipes.com | www.apollopipes.com

**PDS Limited**  
(Erstwhile PDS Multinational Fashions Limited)

₹7,835cr  
9M FY23 Topline  
29% growth

SALES (₹ in Cr)

2,232 (Q3 FY22) → 2,574 (Q3 FY23)

₹327cr  
9M FY23 EBITDA  
46% growth

EBITDA (₹ in Cr)

104 (Q3 FY22) → 132 (Q3 FY23)

₹250cr  
9M FY23 PAT  
21% growth

PAT (₹ in Cr)

81 (Q3 FY22) → 93 (Q3 FY23)

₹15.97  
9M FY23 EPS  
21% growth

RETURN (%)

ROCE: 38% (Q3 FY22) → 31% (Q3 FY23)

Note: ROCE based on Net Capital Employed, EBIT includes other income emanating from capital employed | EPS mentioned is Basic EPS

### Extract of Consolidated Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2022

(All amounts in ₹ lakhs, unless otherwise stated)

Sr. No.	Particulars	Quarter ended		Nine Months ended		Year ended
		31.12.2022 (Unaudited)	30.09.2022 (Unaudited)	31.12.2021 (Unaudited)	31.12.2021 (Unaudited)	
1.	Revenue from operations	257,375.15	292,122.22	223,167.41	783,534.86	882,821.38
2.	Other income	729.17	3,941.95	511.27	4,939.34	8,602.74
3.	Total income	258,104.32	296,064.17	223,678.68	788,474.20	891,424.12
4.	Total operating expense	248,135.95	283,646.39	215,223.68	761,310.22	860,358.46
5.	Earnings before interest and tax	12,034.69	13,998.60	9,218.89	31,836.61	23,751.80
6.	Net profit for the period/year (before tax and exceptional items)	9,968.37	12,417.78	8,455.00	27,163.98	21,673.80
7.	Net profit for the period/year before tax (after exceptional items and share of loss from associates and joint ventures)	9,929.51	12,425.83	8,465.88	27,084.98	21,734.40
8.	Net profit for the period/year after tax (after exceptional items and share of loss from associates and joint ventures)	9,269.19	11,328.73	8,066.14	25,015.80	20,659.10
9.	Total comprehensive income for the period/year (comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	10,272.12	10,427.42	7,925.38	26,685.10	21,473.83
10.	Paid up equity share capital (face value of ₹2 each)	2,613.94*	2,607.95*	2,604.25*	2,613.94*	2,604.25*
11.	Other Equity	-	-	-	-	-
12.	*Earnings/(loss) per share (in ₹) (face value of ₹ 2 each) - (not annualised)*					
	Basic	5.94	7.19	5.05	15.97	13.15
	Diluted	5.83	7.05	4.97	15.67	13.03

Net of issue of fresh capital & treasury shares during the quarter and nine months ended 31 December 2022 of 2,99,375 and 4,84,375 respectively. (as at 31 December 2022 it is 21,225)

- Note:**
- The Financial Results of the Company/Group for the quarter and nine months ended 31 December 2022, have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 24 January 2023 and have been reviewed by the Statutory Auditors.
  - The financial performance of the company on standalone basis for the quarter and nine months ended are (₹ in lakhs):

Particulars	Quarter ended		Nine Months ended		Year ended
	31.12.2022 (Unaudited)	30.09.2022 (Unaudited)	31.12.2021 (Unaudited)	31.12.2021 (Unaudited)	
Turnover	12,599.84	9,748.25	3,502.39	26,397.68	8,298.17
Profit before tax	4,052.45	531.01	352.86	5,134.71	1,050.05
Profit After tax	3,845.52	400.26	250.05	4,661.94	780.65
Total comprehensive income	3,845.52	394.74	250.05	4,654.23	904.12

c) The above is an extract of detailed format of financial results filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulation 2015. The full format of the Unaudited Financial Results of the Group and the Company for the quarter and nine months ended 31 December 2022 are available on the Company's website (www.pdsindia.com) and on the website of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com)

For and on behalf of the Board of Directors  
PDS Limited  
(Erstwhile PDS Multinational Fashions Limited)

Place : Mumbai  
Date : 24 January 2023

(Deepak Seth)  
Chairman  
DIN: 00003021

CIN: L18101MH2011PLC388088  
Registered Office: Unit No. 971, Solitaire Corporate Park, Andheri Ghatkopar Link Road, Andheri East, Mumbai-400093, Maharashtra, India | Tel: +91 80 67653000; +91 22 41441100;  
Email: investors@pdsindia.com, Website: www.pdsindia.com



ON ITS AXIS

# Analysts raise Axis Bank's earnings forecast on Q3 beat

NIKITA VASHIST  
New Delhi, 24 January

With Axis Bank holding its earnings growth momentum in the October-December quarter (third quarter, or Q3) of 2022-23 (FY23), analysts have raised their net profit forecast for the financial years ahead by as much as 15 per cent, and net interest income (NII) estimate by 11.5 per cent.

This, they said, would be driven by an acceleration in deposits, while maintaining loan growth momentum. "Axis Bank's transformation is in the right direction with sequential improvement in net interest margin (NIM), sustaining loan growth momentum, and expansion in return profile. Sustenance of NIM near current levels, along with moderation in operating expenditure and controlled credit costs, should aid Axis to deliver on the aspirational return on equity (RoE) target of 18 per cent," said analysts at JM Financial.

The bank reported a 62 per cent year-on-year (YoY) jump in standalone net profit for Q3FY23 to ₹5,853.07 crore. Its NII rose sharply to ₹11,459 crore, up 32 per cent YoY.

On the bourses, however, the Mumbai-based lender's shares fell 3.14 per cent to ₹904 apiece on the BSE in Tuesday's intraday trade, before settling 2.5 per cent lower at ₹910 apiece.

By comparison, the benchmark S&P BSE Sensex ended up 0.06 per cent.

## WHAT EXPERTS SAY

**EMKAY GLOBAL | BUY | TARGET PRICE: ₹1,300**  
Credit growth was relatively moderate relative to peers at 15 per cent YoY/4 per cent quarter-on-quarter, largely due to slower growth in mortgages and credit card books. However, corporate/small and medium-sized enterprises' growth paced out well.

Deposit/current account-savings account (CASA) growth remained a struggle, with the CASA ratio declining to 44 per cent versus 46 per cent in the second quarter (Q2). "We revise earnings estimates upward for FY23/2023-24 (FY24)/2024-25 (FY25) by 7 per cent/4 per cent/2 per cent, and expect the bank to deliver 1.7-1.8 per cent/1.7 per cent return on assets (RoA)/RoE by FY25," it said.

**NUVAMA INSTITUTIONAL EQUITIES | BUY | TP: ₹1,150**

With a sustainable business model, management is confident of sustaining a RoE of 18 per cent. Cost-to-assets, a key pain point in the past, will improve to 2 per cent by the end FY25, from 2.25 per cent currently, as spending on technology is already done. We expect NIM to stabilise at above 4 per cent. The RoE for Q3FY23 stood at 19.4 per cent, and RoA at 1.9 per cent.


**ICICI SECURITIES | BUY | TP: ₹1,130**  
Given moderate balance sheet expansion, Axis needs to accelerate its retail term deposits engine to support asset growth with the credit-to-deposit ratio at 90 per cent. Also, sustained efforts are needed to drive cost-to-assets below 2 per cent in the medium term. NIMs settling much higher than the steady-state guidance and growth in focused segments would sustain the current earnings trajectory.

**NIRMAL BANG INSTITUTIONAL EQUITIES | BUY | TP: ₹1,132**  
The bank's asset quality continued to improve, with gross non-performing assets (NPAs)/net NPAs at 2.38 per cent/0.47 per cent versus 2.5 per cent/0.51 per cent in Q2FY23. Moreover, gross/net slippages were impacted by a one-off non-recurring item to the tune of ₹400 crore. "Despite all the stress indicators showing

## GROWTH AHEAD

(Revised estimates, in ₹ cr)

	FY23	FY24	FY25
NII	43,621	49,215.30	55,667
NIMs (%)	3.82	3.83	3.81
Operating profit	32,552	37,530.60	43,425
Net profit	21,037.20	23,874	27,442



Source: Company, Nirmal Bang Institutional Equities Research

sequential improvement, the bank sustained cumulative provision coverage at 139 per cent. We have raised our earnings estimates, and expect the bank to report an RoA of 1.8 per cent, and RoE of 16.6 per cent by FY25," it said.

**KOTAK INSTITUTIONAL EQUITIES | BUY | TP: ₹1,100**

Axis Bank results were surprising as the loan growth was slower in select products, such as mortgage/automotive, and persistent weakness in deposit growth. "We are building a decline of 20 basis points in FY24 NIM, although the bank has additional levers in the loan mix that can help protect the pressure coming from higher funding costs. The ability to bridge the gap between the change in the cost of funds/deposits relative to its peers, post significant investments in recent years, can reduce NIM pressure. However, this is likely to take time. The journey on the asset side appears to be quite comfortable," it said.

**JM FINANCIAL | BUY | TP: ₹1,120**

Current core valuations of 1.8x/1.5x FY24/25E book value per share are inexpensive, and we expect the discount to larger private sector peers to narrow as Axis Bank starts reporting strong operating performance on a more sustainable basis.

# Get better rental rate with higher deposit, longer-term lease

Avoid paying more than 15-20% of post-tax salary as house rent

SANJAY KUMAR SINGH

If you live in one of the country's top-seven cities, your house rent is likely to have risen between 20 and 25 per cent since the pre-pandemic days.

In popular societies within some micro markets, the increase has been more than 30 per cent, according to data from real estate consultancy ANAROCK.

## Demand-supply mismatch

Residential rentals have dipped after the onset of Covid-19 in March 2020.

"In 2022, rental demand rose again as companies called their employees back to office, or began to follow a hybrid model," says Prashant Thakur, senior director and head—research, ANAROCK Group. New supply was not created during the Covid years.

"Construction and development work came to a halt during the lockdowns," says Amit Kumar Agarwal, chief executive officer (CEO) and co-founder, Nobroker.

On the other hand, the massive influx of people back into cities from their native places and second homes in distant locations led to demand rising manifold.

"The demand-supply mismatch has been more pronounced in good-quality projects within the top cities," says Shalin Raina, managing director (MD), residential services, Cushman & Wakefield.

With India's economic performance remaining resilient compared to that of developed economies, many expats have come to India. "This has driven up demand in high-end condominiums and led to increased rentals," adds Raina.

Rental rates tend to be linked to capital values. "Rental rates are generally about 2-3 per cent of capital values. Capital values have appreciated 20-30 per cent over the past one-and-a-

## TRENDING UPWARDS (AVERAGE RENTAL RATE IN ₹ PER MONTH)\*

City	Micro markets	Rent in 2022	% Change (2019 vs 2022)	% Change (2021 vs 2022)
Hyderabad	HITECH City	24,600	7	7
	Banjara Hills	26,000	5	6
	Gachibowli	23,400	6	6
NCR	Golf Course Road	37,000	16	12
	Sohna Road	28,500	14	14
	Sector-150 (Noida)	19,000	23	19
MMR	Dwarka	22,000	13	10
	Chembur	51,000	13	11
	Mulund	41,000	6	4
Kolkata	Andheri	49,000	5	4
	EM Bypass	22,000	16	16
Bengaluru	Rajarhat	16,500	11	10
	Sarjapur Rd	24,000	14	14
	Whitefield	22,500	18	15

\*Average rents are for standard 2-BHK unit of 1,000 sq. ft. area Source: ANAROCK Research

half years. Rental rates have followed suit," says Raina.

If you have opted for a new project, they tend to have better quality and amenities, and hence, command higher rents.

## What should you do?

To begin with, do not worry excessively. The year 2022 was unique when demand rose sharply. So, there was a one-time, steep upward revision in

rental rates. "Rentals are unlikely to rise as steeply in 2023," says Agarwal.

One way to deal with rising rental rates is to enter into a longer-term lease with the landlord. "If you agree to an annual increase of 5-7 per cent, the landlord should be happy since this gives him a longer-term lock-in on cash flows," says Raina.

Another way to get landlords to offer some concession on rent is to enter into a company lease. "Landlords are willing to negotiate since leasing their house to a company gives them greater security and comfort," adds Raina.

Another trick, he suggests, is to offer a higher upfront deposit. In that case, too, landlords generally agree to a lower rent. During negotiation, pointing out

any shortcoming in the property may also help you beat down the rent.

If you plan to live for a long time in the city you are based in currently, consider buying a house. "This is advisable if the gap between rent and EMI has shrunk considerably," says Agarwal.

Tenants may also consider more affordable housing options such as a smaller flat or a less-expensive area. "Those who are single should look for roommates or consider co-living, a more cost-effective alternative," says Thakur.

Avoid spending excessively on rent as doing so will affect your savings.

"For a middle-aged couple, rental expenses as a proportion of post-tax salary should be around 15 per cent in a city like Bengaluru or Gurugram. It should be 20 per cent in an exceptional case, that is, if you work in a central locality in Mumbai or Delhi," says Avinash Luthria, a Sebi-registered investment advisor and founder, Fiduciaries.

He adds that some may find that the rental expense he has suggested is low. But this stems from his view that one should save around 50 per cent of post-tax salary in a city like Bengaluru. The figure should be at least 40 per cent in Mumbai.



**Cholamandalam MS General Insurance Company Limited**  
Registered Office: Dare House, 11nd Floor, N.S.C. Bose Road, Parys, Chennai 600 001.  
India, T : +91-44 40445400, F : +91-44 40445550  
IRDA Registration No. 123; Date of Registration with the IRDA: July, 15, 2002. CIN : U66030TN2001PLC047977

---

**UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER ENDED DECEMBER 31, 2022**

[Regulation 52 (8), read with Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (LODR Regulations)]  
(₹ in Lakhs)

Particulars	Three months ended / As at 31 Dec 2022	Three months ended / As at 31 Dec 2021	Year ended / As at 31 Mar 2022
Total Income from Operations*	1,63,697	1,32,778	4,85,393
Net Profit / (Loss) for the year (before Tax Exceptional and / or Extraordinary items)	5,763	2,447	10,603
Net Profit / (Loss) for the year before tax(after Exceptional and / or Extraordinary items)	5,763	2,447	10,603
Net Profit / (Loss) for the year after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	4,331	1,801	7,702
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	4,331	1,801	7,702
Equity Share Capital	29,881	29,881	29,881
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet	1,63,584	1,50,412	1,51,952
Securities Premium Account	14,326	14,326	14,326
Net worth	2,07,791	1,94,618	1,96,159
Paid up Debt Capital/ Outstanding Debt (No. of Times)	1	1	1
Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-
Debt Equity Ratio	0.05	0.05	0.05
Earnings Per Share (of Rs.10/-each) (for continuing and discontinued operations) - Basic & Diluted	1.45	0.60	2.58
Capital Redemption Reserve	-	-	-
Debenture Redemption Reserve	-	2,000	2,000
Debt Service Coverage Ratio	28.51	12.09	13.12
Interest Service Coverage Ratio	28.51	12.09	13.12

\* Total income from operations is gross written premium income

**Notes**

- The above unaudited results (which have been subject to limited review by auditors) have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting on January 24, 2023.
- Provisioning for IBNR / IBNER in these results is based on the certificate from the Appointed Actuary of the Company.
- The non-convertible debentures issued by the Company are rated "AA Stable" by both CRISIL and ICRA. Interest accrued on these debentures upto December 31, 2022 is Rs. 67.30 lakhs. Due date of payment of next coupon interest on debentures is June 02, 2023 and principal repayment is due on June 02, 2032.
- In terms of SEBI circular on fund raising by Issuance of Debt Securities by Large Entities, the Company has been identified as a Large Corporate.
- The Code on Wages, 2019 and the Code on Social Security, 2020 relating to employee benefits, during employment and post-employment, received Presidential assent on September 28, 2020. These codes have been published in the Gazette of India. However, the date on which these codes will come into effect has been deferred and the rules for quantifying the financial impact are yet to be framed. In view of this, the Company will assess and record the financial impact of these codes when it comes into effect.
- Previous year figures are regrouped, wherever necessary for better presentation and understanding.
- The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the LODR Regulations. The full format of the quarterly and year to date financial results are available on the websites of the National Stock Exchange (www.nseindia.com) and the company (www.cholainurance.com).
- For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the National Stock Exchange and can be accessed on the URL www.nseindia.com

Date : January 24, 2023  
Place : Chennai

Trade logo displayed above belongs to Cholamandalam Financial Holdings Limited & Mitsui Sumitomo Insurance Company Ltd. and used by Chola MS under license

For Cholamandalam MS General Insurance Company Limited

Sd/-  
**V Suryanarayanan**  
Managing Director

www.cholainurance.com

**PDS Limited**  
(Erstwhile PDS Multinational Fashions Limited)

₹7,835cr  
9M FY23 Topline  
29% growth

SALES (₹ in Cr)

2,232 (15%) → 2,574

Q3 FY22 Q3 FY23

₹327cr  
9M FY23 EBITDA  
46% growth

EBITDA (₹ in Cr)

104 (27%) → 132

Q3 FY22 Q3 FY23

₹250cr  
9M FY23 PAT  
21% growth

PAT (₹ in Cr)

81 (15%) → 93

Q3 FY22 Q3 FY23

₹15.97  
9M FY23 EPS  
21% growth

RETURN (%)

38% (ROCE) → 31% (ROE)

Note: ROCE based on Net Capital Employed, EBIT includes other income emanating from capital employed | EPS mentioned is Basic EPS

**Extract of Consolidated Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2022**

(All amounts in ₹ lakhs, unless otherwise stated)

Sr. No.	Particulars	Quarter ended			Nine Months ended		Year ended
		31.12.2022 (Unaudited)	30.09.2022 (Unaudited)	31.12.2021 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.12.2021 (Unaudited)	31.03.2022 (Audited)
1	Revenue from operations	257,375.15	292,122.22	223,167.41	783,534.86	605,277.50	882,821.38
2	Other income	729.17	3,941.95	511.27	4,939.34	6,468.99	8,602.74
3	Total income	258,104.32	296,064.17	223,678.68	788,474.20	611,746.49	891,424.12
4	Total operating expense	248,135.95	283,646.39	215,223.68	761,310.22	590,072.69	860,358.46
5	Earnings before interest and tax	12,034.69	13,998.60	9,218.89	31,836.61	23,751.80	34,330.18
6	Net profit for the period/year (before tax and exceptional items)	9,968.37	12,417.78	8,455.00	27,163.98	21,673.80	31,065.66
7	Net profit for the period/year before tax (after exceptional items and share of loss from associates and joint ventures)	9,929.51	12,425.83	8,465.88	27,084.98	21,734.40	31,007.80
8	Net profit for the period/year after tax (after exceptional items and share of loss from associates and joint ventures)	9,269.19	11,328.73	8,066.14	25,015.80	20,659.10	29,282.09
9	Total comprehensive income for the period/year (comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	10,272.12	10,427.42	7,925.38	26,685.10	21,473.83	32,639.71
10	Paid up equity share capital (face value of ₹2 each)	2,613.94*	2,607.95*	2,604.25*	2,613.94*	2,604.25*	2,604.25
11	Other Equity	-	-	-	-	-	84,635.94
12	"Earnings/(loss) per share (in ₹) (face value of ₹ 2 each) - (not annualised)"	5.94	7.19	5.05	15.97	13.15	19.08
	Diluted	5.83	7.05	4.97	15.67	13.03	18.86

Net of issue of fresh capital & treasury shares during the quarter and nine months ended 31 December 2022 of 2,99,375 and 4,84,375 respectively. (as at 31 December 2022 it is 21,225)

**Note:**

- The Financial Results of the Company/Group for the quarter and nine months ended 31 December 2022, have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 24 January 2023 and have been reviewed by the Statutory Auditors.
- The financial performance of the company on standalone basis for the quarter and nine months ended are (₹ in lakhs):

Particulars	Quarter ended			Nine Months ended		Year ended
	31.12.2022 (Unaudited)	30.09.2022 (Unaudited)	31.12.2021 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.12.2021 (Unaudited)	31.03.2022 (Audited)
Turnover	12,599.84	9,748.25	3,502.39	26,397.68	8,298.17	11,582.72
Profit before tax	4,052.45	531.01	352.86	5,134.71	1,050.05	7,016.28
Profit After tax	3,845.52	400.26	250.05	4,661.94	780.65	6,678.86
Total comprehensive income	3,845.52	394.74	250.05	4,654.23	904.12	6,695.43

The above is an extract of detailed format of financial results filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulation 2015. The full format of the Unaudited Financial Results of the Group and the Company for the quarter and nine months ended 31 December 2022 are available on the Company's website (www.pdsindia.com) and on the website of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com)

**For and on behalf of the Board of Directors**  
**PDS Limited**  
(Erstwhile PDS Multinational Fashions Limited)

Place : Mumbai  
Date : 24 January 2023

CIN: L18101MH2011PLC388088  
Registered Office: Unit No. 971, Solitaire Corporate Park, Andheri Ghatkopar Link Road, Andheri East, Mumbai-400093, Maharashtra, India | Tel: +91 80 67653000; +91 22 41441100;  
Email: investors@pdsindia.com, Website: www.pdsindia.com

(Deepak Seth)  
Chairman  
DIN: 0003021



**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given to the Public enlarge by our client, Mr. Ashish Kiran Sarang, that presently our client is the owner of Flat No. 101, on the First Floor, Building No. C-64, in the society known as Matushree Co-op. Hsg. Soc. Ltd., Situated at Shanti Park, Mira Road (E), Dist. Thane - 401107, (hereinafter referred as the "Said Flat"). Initially the said Flat was jointly Purchased by Mr. Kiran Vishnu Sarang & Mr. Ashish Kiran Sarang from Mr. Venkatesh Yashwanth Kamat vide agreement for sale dated 25/04/2002.

Whereas, Late Mr. Kiran Vishnu Sarang expired on 03/11/2012, leaving behind him (1) Mrs. Asha Kiran Sarang - (Wife), (2) Mr. Ashish Kiran Sarang - (Son) & (3) Rushil Kiran Sarang - (Son) as his surviving legal heirs. Moreover, the heir (1) Mrs. Asha Kiran Sarang - (Wife) & (2) Rushil Kiran Sarang - (Son) have decided to release and relinquish their right, title and interest in respect of the said Flat in favour of our client Mr. Ashish Kiran Sarang herein making our client as the present owner of the said Flat. Our client, through this Publication, hereby called upon the public enlarge that if any person having any claims or right, title, interest in respect of the said Flat and/or shares or any part or portion thereof by way of inheritance, share, sale, purchase, mortgage, lease, lien, license, gift, attachment, or encumbrance or otherwise or otherwise shall lodge their respective claims at our office having address as mentioned below within 15 (Fifteen) days from the date of publication of this notice, failing which the claims, if any, of such person shall be treated as waived and/or abandoned and not binding on our client.

Sd/-  
**(Rajendra Singh Rajpurohit), Advocate High Court, Mumbai,**  
Shop No. 9, Asmita Orient C.H.S. Ltd., Near Asmita Club, Mira Road (E), Dist. Thane - 401107.  
Place: Mira Road Date: 25.01.2023

**सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई**  
सात्सिरा, सात्सिरा मार्ग, वरळी, मुंबई- ४०० ०३०.

**चौकशीची जाहीर नोटीस**  
एस.आर.एन. क्रमांक : GBR/32031/18/22 अर्ज क्रमांक : ACC/X/2817/2022 सार्वजनिक न्यासाचे नाव : SUNAHA LA AKHAR CHARITABLE TRUST न्यासाचा पत्ता : 5003 Tower 'C', CTS. No. 612/813, Western Express Highway, Near Shantaram Talao, Malad (East), Mumbai.

**अर्जदार : Harsh Kumar Sarawagi**  
सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, सहाय्यक धर्मादाय आयुक्त बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेला अर्ज यासंबंधी महापट्ट सार्वजनिक विवरस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्द्यांवर चौकशी करणार आहेत:-

- १) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय?
- २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय?

अ) जंगम मिळकत : रोख रु. २१००/- मात्र (अक्षरी रुपये एकवीस हजार मात्र)  
ब) स्थायर मिळकत : निरंक

सदरच्या चौकशी प्रकरणांमध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देण्याचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतींचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगण्याचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व कार्यालयाचे शिक्क्यानिशी आज दिनांक २३/०१/२०२३ रोजी दिली.

शिक्का सही/- अधिकांक सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग

**सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई**  
सात्सिरा, सात्सिरा मार्ग, वरळी, मुंबई- ४०० ०३०.

**चौकशीची जाहीर नोटीस**  
एस.आर.एन. क्रमांक : GBR/3177/18/22 अर्ज क्रमांक : ACC/X/2631/2022 सार्वजनिक न्यासाचे नाव : Divine Soul Charitable Trust न्यासाचा पत्ता : 425/9 Bhagyodaya building, Kher Nagar, Bandra East, Near P. F. Office, Mumbai.

**अर्जदार : SHOUMYA**  
सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, सहाय्यक धर्मादाय आयुक्त बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेला अर्ज यासंबंधी महापट्ट सार्वजनिक विवरस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्द्यांवर चौकशी करणार आहेत:-

- १) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय?
- २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय?

अ) जंगम मिळकत : रोख रु. १०००/- मात्र (अक्षरी रुपये एक हजार मात्र)  
ब) स्थायर मिळकत : निरंक

सदरच्या चौकशी प्रकरणांमध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देण्याचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतींचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगण्याचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व कार्यालयाचे शिक्क्यानिशी आज दिनांक २०/०१/२०२३ रोजी दिली.

शिक्का सही/- अधिकांक सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given to public at large that my client Mr. RAHUL VEDPRAKASH CHAUHAN his mother BHARTI RAMNIWAS CHAUHAN died on 22/06/2021 who is owner of Flat No. 208, 2nd Floor, B-Wing, Rashmi Park, Shanti Park, Mira Road (East) Dist-Thane-401107, after her death my client he is the share holder of above said flat, and he is the single child from her mother. If anybody having any rights claims or objection from his her ship for to the transfer of the said shares of his deceased mother in my client name, they are give written complaint to the society office within 15 days from the publication of this notice that any claim after the laps of the stipulated time shall not be entertained.

Advocate Pranay A. Zogde  
704/A Vaitarna, Jangid Complex,  
Mira Road (E) Thane-401107  
Date: 25/01/2023

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given that the Original Sale Agreement Dated 23 Aug 2006 entered into Smt. Masuma K. Kadri & Mr. Iqbal K. Kadri between Smt. Kamla Madhav Lohar of Flat No. A/103, 1st floor, Bright Land Plaza, S.T. Depot, Nallasopara West 401203. Has been lost & Complaint No. 216-2023 Dated- 03 Jan 2023. If any one finds it or having any claim/ objection should contact at above/ below address within 15 days.

Sd/-  
ADVOCATE MISHRILAL R. DUBEY,  
Shop No. 44, Om Plaza,  
S.T. Depot, Nallasopara West,  
Tal. Vasai, Palghar - 401203  
Place: Mumbai Date: 25/01/2023

**PUBLIC NOTICE**  
A public notice is hereby given, that my client MISS KHYATI JASMINKUMAR MEHTA (100% SHARES), is absolute Owner of FLAT No. 401, Fourth Floor, Bldg. No. 23, admeasuring 54.28 Square Meters, i.e. equivalent to 584.00 Square Feet, (Carpet Area), 'AVENUE H', Society known as RUSTOM JEE EVERSHINE GLOBAL CITY AVENUE H, BLDG. NO. 23, 10 BLDG. NO. 26, CD. PMSD. SOC. LTD. bearing Registration No.TNA (VSI INSH-ITC) (27466 | 2015, dated 27/05/2015, lying being and situate at Village Dongare, (Dongar/Pada) also known as Village NARANGI, NARANGI Bypass Road, Virar (West), Taluka Vasai, Dist: Palghar, Pin No. 401303, constructed on N.A. Flat bearing Survey No.5, 5B, 5D 5F, and 5G, lying being and situate at Village Dongare, (Dongar Pada) also Society known as Village NARANGI, NARANGI Bypass Road, Virar (West), Taluka Vasai, Dist: Palghar, Pin No.401303, (with the Area of Sub Registrar at Vasai No-II-Virar therein after for brevity's sake collectively referred to as "The said Flat"). And a member THE TRANSFERORS is entitled to TEN (10) Shares having Share Certificate No. 020, having Distinctive No. starting from 191 to 200 of the said society and of the face value of Rs.50/- each, hereinafter for brevity's sake collectively referred to as "the said shares")  
The said property actually belongs to 1) MS KHYATI JASMINKUMAR MEHTA & LATE ILA JASMINKUMAR MEHTA and they had purchased from M/S. ENIGMA CONSTRUCTIONS PRIVATE LIMITED, a Company incorporated under the Companies Act, 1956, having its Registered Office at 3rd Floor, JMC House, Bislet Compound, Western Express High Way, Andhri (East), Mumbai-400 099, therein referred to as the DEVELOPER, AND M/S. EVERSHINE DEVELOPERS, a Partnership Firm Registered under the Indian Partnership Act, 1932, having its place of business at 215 Vaena Bena Shopping Centre, Second Floor, Guru Nanak Road, Bandra (West), Mumbai 400050, therein referred to as the "JOINT DEVELOPER", duly registered with the Sub-Registrar Vasai-2, bearing Receipt No. 4088, and Document No. Vasai-2-3919/2010, dated 12/03/2010.  
And LATE ILA JASMINKUMAR MEHTA died intestate on 02/12/2015, leaving behind her 1) MR JASMIN BHUPATRAI MEHTA (Husband of deceased) 2) MR NISHANT JASMINKUMAR MEHTA (Son of deceased) 3) MISS KHYATI JASMINKUMAR MEHTA (Daughter of deceased).  
And, 1) MR JASMIN BHUPATRAI MEHTA (Husband of deceased) 2) MR NISHANT JASMINKUMAR MEHTA (Son of deceased), has given their NOC/Consent of legal heirs to MISS KHYATI JASMINKUMAR MEHTA (Daughter of deceased) of 50% shares of LATE ILA JASMINKUMAR MEHTA. And MISS KHYATI JASMINKUMAR MEHTA is already Co-Owner & 50% shares holder of the said Flat.  
By virtue of LATE ILA JASMINKUMAR MEHTA (50 % SHARES), MISS KHYATI JASMINKUMAR MEHTA, had given her Consent to the said society to transfer her/his/their undivided right, title, interest of 50% shares of LATE ILA JASMINKUMAR MEHTA in favor of MISS KHYATI JASMINKUMAR MEHTA (100% SHARES) and accordingly the said society has already transfer the said Flat & her shares on her name i.e. MISS KHYATI JASMINKUMAR MEHTA.  
Now, MISS KHYATI JASMINKUMAR MEHTA is the 100% shares holder of the above said Flat.  
By virtue of Law of inheritance and The Hindu succession Act 1956, my client MISS KHYATI JASMINKUMAR MEHTA (100% shares) has been sole and absolute owner of the said Property who is entitled to succeed the estate of deceased.  
Whoever has any kind of right, title, interest, lien, loan, or any other person rights and shares in the aforesaid Flat, shall come forward with their genuine objection along with certified copy of the documents to support her/his/their claim within 15 days from the issue of this Notice, and contact to me at the below mention address. Otherwise it shall be deemed and presumed that my client is entitled to inherit the aforesaid Flat, and all future correspondence shall come in effect in my client name. And no claim shall be entertained after the expiry of this Notice period.  
Sd/-  
M.M.SHAH  
Advocate High Court  
Shop No. 4, D Wing, Sridutt Garden K Avenue, Near Blue Pearl Building,  
Near Club One, Global City, Narangi Bye-Pass Road, Virar (West), 401303  
Mobile No.8805007866

**EMPYREAN CASHEWS LIMITED**  
CIN No. L74120MH2014PLC254748  
Registered Office: 1309, Lodha Supremus, Saki Vihar Road, opp. MTNL Office, Powai, Mumbai - 400072.  
Tel. no.: 8779558264, Website: www.krishival.com, Email: info@krishival.com

**NOTICE OF POSTAL BALLOT**  
NOTICE is hereby given that pursuant to the provisions of Section 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013, as amended (the "Act"), read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the "SEBI LODR"), Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India, including any statutory modification(s), clarification(s), substitution(s) or re-enactment(s) thereof for the time being in force, guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs (the "MCA"), Government of India, for holding general meetings / conducting postal ballot process through electronic voting (remote e-voting) vide General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021, 2/2022 dated May 5, 2022, 3/2022 dated May 5, 2022 and December 28, 2022 (the "MCA Circulars") SEBI Circular No. EBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated March 13, 2022 and SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 in view of COVID-19 pandemic and any other applicable laws and regulations, the following items of special business are proposed to be passed by the Members of Empyrean Cashews Limited (the "Company") through Postal Ballot ("Postal Ballot") only by way of remote e-voting process.

- ITEM NO. 1. APPLICATION FOR CHANGE IN NAME OF THE COMPANY
- ITEM NO. 2. TO INCREASE THE AUTHORIZED SHARE CAPITAL OF THE COMPANY AND TO AMEND MEMORANDUM OF ASSOCIATION
- ITEM NO. 3. APPROVAL OF EMPYREAN CASHEWS EMPLOYEE STOCK OPTIONS PLAN 2023 (ECL ESOP 2023) FOR EMPLOYEES OF THE COMPANY
- ITEM NO. 4. EMPYREAN CASHEWS EMPLOYEE STOCK OPTIONS PLAN 2023 (ECL ESOP 2023) FOR THE EMPLOYEES OF EXISTING AND FUTURE SUBSIDIARY COMPANY/IES
- ITEM NO. 5. REVISION IN REMUNERATION OF MS. APARNA MORALE BANGAR, CHIRPERSON AND MANAGING DIRECTOR
- ITEM NO. 6. REVISION IN REMUNERATION OF MR. ANANT PANDURANG KULKARNI, EXECUTIVE DIRECTOR CUM CHIEF FINANCIAL OFFICER
- ITEM NO. 7. REVISION IN REMUNERATION OF MR. NANA PRAKASH MHAASKE, EXECUTIVE DIRECTOR CUM CHIEF EXECUTIVE OFFICER

The detailed explanatory statement under section 102 of the Act setting out the material facts concerning the resolutions, forms part of the Notice.  
This postal Ballot Notice is also available at the Company's website: www.krishival.com and the websites of the Stock Exchanges i.e. NSE Limited at www.nseindia.com and on the website of CDSL at www.evotingindia.com.  
In compliance with the MCA and SEBI Circular(s), the Postal Ballot Notice is being sent by e-mail to all Members, whose names appear in the Register of Members / Register of Beneficial Owners maintained by the Depositories, National Securities Depository Limited (the "NSDL") and Central Depository Services (India) Limited (the "CDSL") as on Friday, January 20, 2023 (the "Cut-Off Date") and who have registered their e-mail addresses, in respect of electronic holdings, with the Depository through the concerned Depository Participants and in respect of physical holdings, with the Registrar and Share Transfer Agent of the company i.e. Purva Sharegistry (India) Pvt. Ltd. ("Purva"), in accordance with the provisions of the Act read with the Rules made thereunder and the framework provided under the MCA circulars. Cut-Off Date is for determining the eligibility to vote by electronic means. A person who is not a member as on the Cut-Off Date should treat this Notice for information only.  
**Manner of registering / updating email address for receiving the documents pertaining to postal ballot**  
Members may send an email request addressed to cs@krishival.com and support@purvasha.com along with scanned copy of the request letter duly signed by the first shareholder, providing the email address, mobile number, self-attested copy of PAN and Client Master copy in case shares are held in electronic form or copy of the share certificate in case shares are held in physical form, to enable Purva to register their address and to provide them the Postal ballot Notice and the e-voting instructions along with the user ID and Password.  
Kindly note that in case the shares are held in electronic form, the above facility is only for temporary registration of email address for receipt of the Postal Ballot Notice and the e-voting instructions along with the user ID and Password. Such members will have to register their email address with their Depository Participants permanently, so that all communications are received by them in electronic form.  
**Manner of casting vote(s) through e-voting**  
Members will have an opportunity to cast their vote(s) on the business as set out in the Notice of postal ballot through remote e-voting facility ("remote e-voting"). The detailed procedure for e-voting will be provided in the Notice of postal ballot.  
Members who do not receive email or whose email address is not registered with the Company/ Depository Participant(s), may generate login credentials by following instructions given in the Notice of postal ballot. The same login credentials can also be used for availing e-voting option.  
Members are requested to carefully read all the notes set out in the Notice and manner of casting votes through e-voting.  
**In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and the rules made there under, as amended, read with SEBI (LODR) Regulations, 2015. The details of e-voting are as under:**  
1. Date of Dispatch of Notice - January 24, 2023  
2. The e-voting period begins on Wednesday, January 25, 2023 at 10:00 a.m. and ends on Thursday, February 23, 2023 at 5:00 p.m. during this period, shareholders of the Company holding shares as on the cut-off date i.e. Friday, January 20, 2023, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter.  
3. Any person who becomes member of the company after the cut-off date may apply for e-voting login id password as per procedure given in the ballot form which is available on www.krishival.com and www.nseindia.com.  
4. The result of postal ballot shall be declared on February 25, 2023.  
5. Members may contact company on 8779558264 email at cs@krishival.com for any grievances relating to e-voting.  
For Empyrean Cashews Limited  
Sd/-  
Aparna Morale Bangar  
Chairperson & Managing Director  
Place : Mumbai  
Date: January 20, 2023  
DIN: 05332039

**जाहीर सूचना**  
येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमती भावना व्यास या खोली क्र.डी-४४, चारकोप (१) निम्निको-अॅपॅरिटिव्ह हॉसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र.१५७, रोड क्र.आरएससी-१५, सेक्टर ११, चाकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ (बांधू येत खोली जागा) या जागेच्या मालक आहेत, सदर जागा श्री. प्रदीप शिवलाल गांधी यांना महाडा/डब्ल्यूबीपी अंतर्गत देण्यात आली होती. सदर मुळ प्रामकर्तें श्री. प्रदीप शिवलाल गांधी आणि श्री. विजय बाळकृष्ण नाईक यांच्या दरम्यान झालेला दिनांक ११.११.२०२० रोजीचे प्रकरणा क्र.आरएमपी/४२७/२०२० धारक दिनांक ३०.०३.१९९१ रोजीचे विक्री करारनामामार्फत सदर खोली जागा विक्री व हस्तांतर करण्यात आली आणि ज्याअर्थी श्री. विजय बाळकृष्ण नाईक आणि श्री. विनेय दिक्षीतलाल जोशी यांच्या दरम्यान झालेला दिनांक २२.०८.२००८ रोजीचे प्रकरणा क्र.सीओबी/एवाय/१२८६/०८ धारक दिनांक २७.०९.२००९ रोजीचे विक्री करारनामामुसार सदर खोली जागा विक्री व हस्तांतर करण्यात आली. श्री. विनेय दिक्षीतलाल जोशी आणि माझे अशील श्रीमती भावना व्यास यांच्या दरम्यान झालेला दिनांक ०७.०५.२००९ रोजीचे नोंदणी क्र.बीडीआर-११/३७४८-२००९ नुसार हमी उप्पनिबंधकांकडे नोंदणीकृत दिनांक २५.०२.२००३ रोजीचे विक्री करारनाम आणि योग्य मुद्रांक शुल्क जमा केल्यावर सदर खोली जागा विक्री व हस्तांतर करण्यात आली आणि एफओसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर महाडा/डब्ल्यूबीपीद्वारे श्रीमती भावना व्यास नावे दिनांक १२.०१.२००५ रोजीचे पत्र क्र. ओ.डब्ल्यू.डी.वाय.सी.ओ./डब्ल्यू./एएमएम/२५० धारक पत्राद्वारे हस्तांतर एफओसी विवरीत करण्यात आली.  
ज्याअर्थी श्री. प्रदीप शिवलाल गांधी यांच्या नावे महाडा/डब्ल्यूबीपी प्राधिकरणद्वारे विवरीत (१) मुळ महाडा वाटपत्र व (२) मुळ महाडा पासबुक-बँक ऑफ महापट्ट हे हक्क आहेत आणि याबाबत लापता नोंद क्र.७२३७/२०२३ अंतर्गत दिनांक २२.०१.२०२३ रोजी चारकोप पोलीस ठाणे येथे नोंद करण्यात आली.  
जर कोणा व्यक्तीस याबाबत काही दावा, आक्षेप असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत लेखी स्वरूपात कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, कोणताही दावा नाही किंवा दावा असल्यास ते त्याम किंवा स्थागित केले आहे.  
सही/-  
(डी. एस. शेखावत)  
वकिल उच्च न्यायालय  
दिनांक: २५.०१.२०२३  
ठिकाण: मुंबई प्लॉट क्र.१३/डी-०९, गोर्गाई-१, बोरोवली (१), मुंबई-४०००१२.

**Public Notice**  
TO WHOMSOEVER MAY CONCERN  
This is to inform the General Public that following share certificate of Godfrey Phillips India Limited having its Registered Office At - Ground Floor, Kale Chowky P.O., Dr. Babasaheb Ambedkar Road, Lalbaug Mumbai 400033 registered in the name of the following Shareholder(s) has been lost by them.

Sr.no.	name of the Shareholder/s	Folio No.	Certificate No./s	Distinctive No.	No. of shares
1.	RATAN ARDESHIR CHOKEY ERLUJI ARDESHIR CHOKEY	C00700	434	282791-285790	3000
2.	EDLUJI ARDESHIR CHOKEY RATAN ARDESHIR CHOKEY SHEROO ARDESHIR CHOKEY	C00697	431	281291-281790	500
3.	RATAN ARDESHIR CHOKEY SHEROO ARDESHIR CHOKEY ERLUJI ARDESHIR CHOKEY	C00698	432	281791-282290	500
4.	EDLUJI ARDESHIR CHOKEY RATAN ARDESHIR CHOKEY	C00699	433	282291-282790	500

The Public hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificate.  
Any person who has any claim in respect of the said share certificate(s) should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Intim India Infint Pvt. Ltd. C-101, 247 Park, L.S. Marg, Vikhroli (West), Mumbai, Maharashtra, 400083 Tel: 022 49186270 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the company shall on its date Duplicate Share Certificate(s).  
PLACE: MUMBAI Name of the shareholders  
DATE: 22/01/2023 RATAN ARDESHIR CHOKEY

**जाहीर सूचना**  
येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमती अंन मेरी डिसोजा या सोसायटीच्या सदस्या आहेत आणि प्लॉट क्र.बी-१०४, १ला मजला (क्षेत्रफळ ५५५ चौ.फु. लिटअप) तसेच गॅज क्र.०६, तळमजला, किंग डोंग कोहीसोलि, स्मारक क्र.वाय/२, शाही मार लेन क्र.२, लोडबजला सकरजवळ, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३ (बांधू येत प्लॉट जागा तसेच गॅज म्हणून वंदन) येथील जागेच्या मालक व तांबदार आहेत. मे. अजमेर हॉसिंग कॉर्पोरेशन यांच्याकडून ३०.०८.१९८२ रोजी नियम व अटीनुसार सदर प्लॉट देण्यात आले होते. मे. अजमेर हॉसिंग कॉर्पोरेशन (विकासक) यांनी श्रीमती अंन मेरी डिसोजा (खोदीदार) यांना सदर प्लॉट जागा गॅज हे सुमारे १९८५ मध्ये निष्पादित विक्री करारनामामुसार विक्री व हस्तांतर करण्यात आले. सुमारे १९८५ मध्ये झालेला सदर मुळ विक्री करारनामा हावला आहे आणि अंधेरी पोलीस ठाणे येथे लापता नोंद क्र.७२५७/२०२३ नुसार दिनांक २२.०१.२०२३ रोजी तक्रार नोंद करण्यात आली.  
जर कोणा व्यक्तीस/बँकिस, वित्तीय संस्थेस सदर प्लॉट जागेवर किंवा भागावर वारसाहक, ताबा, विक्री, भाडेपट्टा, तारणा, अधिभार, बंधीय, न्यास, मालकी हक, पुरवणा, कायदेशीर हक, परिरक्षा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा/आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात काढोदोपची पुराव्यांसह खाली दिलेल्या पत्त्यावर खालील स्वाक्षरीकर्त्यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, कोणताही दावा नाही किंवा दावा असल्यास ते त्याम किंवा स्थागित केले आहेत.  
सही/-  
(डी. एस. शेखावत)  
वकिल उच्च न्यायालय  
दिनांक: २५.०१.२०२३  
ठिकाण: मुंबई

# रोज वाचा

## दै. 'मुंबई लक्षदीप'

**जाहीर सूचना**  
नोंद घ्या की, आमचे अशील जे खालील परिशिष्टामध्ये अधिक विस्ताराने वर्णित मालमतेवर प्रतिभूत प्रभार निर्माण करण्यास/ तारण ठेवण्यास इच्छुक आहेत (येथून पुढे एकत्रीतपणे "सदर मालमते" असे संबोधण्यात येईल) त्यांच्या वर्तनी आम्ही मेसर्स कॉमनवेल्ट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सदर मालमतेवरील हक्काचे अन्वेषण करित आहोत. तसेच, आम्हाला मेसर्स कॉमनवेल्ट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारे कळविण्यात आले आहे की, खालील परिशिष्ट - II मध्ये अधिक विस्ताराने वर्णित सदर मालमतेच्या संबंधीत हक्के विलेख दस्तावेजाची मुळ मुंखला त्यांच्या ताब्यामधून महाड झाली आहे आणि कार्यासंबिंदीने शोध घेऊनही सापडत नाही. संस्था/न्यास/एलएनपी/भागीदारी संस्था समाविष्ट कोणत्याही व्यक्ती मुळ हक्क दस्तावेजे घेऊन समोर येत असल्यास किंवा सदर प्रिमायसेस आणि/किंवा तिच्या कोणत्याही भागावर, भार, वारसा, हिस्सा, विक्री, अर्भकहस्तान्कन, समझोता ज्ञान, विकास अधिकार, दायित्व किंवा वचनधरता किंवा मागणी, अदलाबदल, विमानन, तारण, परिरक्षण, पट्टा, भाडेतत्वांतगत, धारणाधिकार, अनुज्ञती, बंधिस, ताबा, भागीदारी, वहीवाट, न्यास, प्रभार, मृत्युव्रतित देणगी, गहाण, हमी, कर्ज, अमाऊ, निषेधाज्ञा, प्रलंबित दावा किंवा अन्य कोणती जपनी, किंवा कोणत्याही कायदे न्यायालय, न्यायाधिकरण किंवा संविधिक प्राधिकरण किंवा लवादद्वारे पाठित हुकूमना, आदेश किंवा निवाड्यांतर्गत, विहित किंवा अग्रक्रमाधिकार किंवा कोणतेही मार किंवा अन्याया कोणताही दावा किंवा अधिभार असल्यास सदर सूचना प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून सात (७) दिवसांत त्याचा/तीचा/त्यांचा कोणताही असलेला हिस्सा किंवा दावा, सर्व आधारभूत दस्तावेजांसोबत निमन्स्वाक्षरीकरणात कळविण्याची निमती करण्यात येत आहे, कसूर केल्यास अशा व्यक्तींचा असलेला असा दावा किंवा सर्व दाव्यांचा विचार न करता, ते सोडू दिले आहेत असे समजून पुढील व्यवहार/हस्तांतरण/प्रभार निमिती करण्यात येईल.

**उपरोक्त संदर्भातील परिशिष्ट - I**  
(सदर मालमतेचे वर्णन)  
प्लॉट क्र. ३० धारक आणि सीटी सर्व्हे क्र. २३९ - बी, गाव मुळावण, तालुका अंधेरी, महाकाली गुंफा रोड, महाल दस्तावेजे अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३ धारक जमीनीच्या सर्व अंभूत भागावर बांधलेल्या मधुवन इंडस्ट्रियल इस्टेट म्हणून ज्ञात प्रकल्पामधील मधुवन प्रिमायसेस को - ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या तळ मजल्यावर स्थित मोजमागत १०३ चौरस मिटरसंचे दुकान क्र. ५ असलेली मालमता ("सदर प्रिमायसेस क्र. १") ("सदर मालमता क्र. १"), प्लॉट क्र. ३० धारक आणि सीटी सर्व्हे क्र. २३९ - बी, गाव मुळावण, तालुका अंधेरी, महाकाली गुंफा रोड, महाल इस्टेट, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३ धारक जमीनीच्या सर्व अंभूत भागावर बांधलेल्या मधुवन इंडस्ट्रियल इस्टेट म्हणून ज्ञात प्रकल्पामधील मधुवन प्रिमायसेस को - ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या तालुका मालमतेवर स्थित मोजमागत ७९९ चौरस मिटरसंचे दुकान क्र. ३० असलेली मालमता ("सदर प्रिमायसेस क्र. २") ("सदर मालमता क्र. २"), येथून पुढे सदर मालमता क्र. १ आणि सदर मालमता क्र. २ एकत्रीतपणे सदर मालमता म्हणून संबोधण्यात येईल.

**उपरोक्त संदर्भातील परिशिष्ट - II**  
(हक्क विलेखाचे वर्णन)

अ. क्र.	तपशील
१)	सदर प्रिमायसेस क्र. १ संबंधीत अनकाडे सदानंद हेगडेच्या पक्षात जयंतीलाल देवशी शाहद्वारे निष्पादित विक्री करारनामा
२)	अनकाडे सदानंद हेगडे आणि मेसर्स एचआरसी इंजिनियर्सच्या दरम्यान निष्पादित ०४.०४.१९८४ दिनांकित भागीदारी विलेख.
३)	सदर प्रिमायसेस क्र. १ च्या संबंधामध्ये सदर मेसर्स एचआरसी इंजिनियर्सच्या अखंडित भागीदाराच्या पक्षामध्ये अनकाडे सदानंद हेगडेद्वारे निष्पादित सोडपत्र.
४)	सदर प्रिमायसेस क्र. २ च्या संबंधामध्ये कंचनबेन जयंतीलाल शाहच्या पक्षामध्ये मेसर्स अनुपम बिल्डर्सद्वारे निष्पादित ०४.०६.१९७४ दिनांकित विक्री करारनामा.
५)	सदर प्रिमायसेस क्र. २ च्या संबंधामध्ये मेसर्स रिगल फुटवेअरच्या पक्षामध्ये कंचनबेन जयंतीलाल शाहद्वारे निष्पादित ०५.०६.१९७५ दिनांकित विक्री करारनामा.

दिनांक - २५ जानेवारी, २०२३  
धिरज जैन - व्यवस्थापकीय भागीदार  
डीएम असोसिएट्स,  
२०९, २ रा मजला, ५८/६४, हरि चॅम्बर्स,  
शाहीद भगतसिंग मार्ग, फार्म, मुंबई - ४०००१९.

**PDS**  
Global | Collaborative | Digital | Ethical

**पीडीएस लिमिटेड**  
(पूर्वीची पीडीएस मल्टीनॅसनल फॅशन्स लिमिटेड)

क्र.	विक्री (₹ करोटीमध्ये)	ईबीआयटीडीए (₹ करोटीमध्ये)	सर्वसाधारण पीपीटी (₹ करोटीमध्ये)	पतत्या (%)
Q3 FY22	2,332	104	81	38%
Q3 FY23	2,574	132	93	31%